

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या  
आस्थापनेवरील ८९३७ अस्थायी पदांना दिनांक ०१  
ऑक्टोबर, २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत  
मुदतवाढ देण्याबाबत

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्र. : अस्थाप-२०१६/प्र.क्र. ६७ /का-७,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२

दिनांक: २१ ऑक्टोबर, २०१६.

**वाचा:-** आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय समक्रमांक दिनांक २० ऑक्टोबर, २०१६

### शासन शुध्दीपत्रक:-

वाचा येथे नमूद शासन निर्णयातील परिच्छेद १ मधील शेवटून दुसऱ्या ओळीत “८९३७ अस्थायी पदांना दिनांक ०१/०३/२०१५ ते दिनांक २९/०२/२०१६ पर्यंत चालू ठेवण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.” या ऐवजी “ ८९३७ अस्थायी पदांना दिनांक ०१/१०/२०१६ ते २८/०२/२०१७ पर्यंत चालू ठेवण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.” असे वाचण्यात यावा.

१. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६१०२११२४६१९०६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्रभाकर बा. गावडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नागपूर / नाशिक / अमरावती,
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), (महाराष्ट्र -१) महाराष्ट्र राज्य, मुंबई,
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), (महाराष्ट्र -२) महाराष्ट्र राज्य, नागपूर,
५. महालेखापाल (लेखापरिक्षा), (महाराष्ट्र -१) महाराष्ट्र राज्य, मुंबई,
६. महालेखापाल (लेखापरिक्षा), (महाराष्ट्र -२) महाराष्ट्र राज्य, नागपूर,
७. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,

८. सर्व सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,
९. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
१०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१२. कक्ष अधिकारी (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
१३. वित्त विभाग (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई,
१४. निवड नस्ती (का.७).